

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

सेतू अभ्यास - उत्तर चाचणी

विषय: मराठी

इयत्ता - नववी

एकूण गुण - २५

विद्यार्थ्यांचे नाव :- \_\_\_\_\_

शाळेचे नाव :- \_\_\_\_\_

(सूचना: आवश्यकतेनुसार उत्तर लेखनासाठी पुरवणी कागद/ वही वापरावी.)

प्र १. खालील उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती कर.

१) एका शब्दात उत्तर लिही.

१ - गुण

अ. लिओनार्दो दा व्हिंची यांचे जन्मगाव : \_\_\_\_\_

आ. उतान्यात आलेल्या नदीचे नाव : \_\_\_\_\_

इटली नावाच्या देशातलं उंच उंच पर्वताच्या उतारावरचं व्हिंची नावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्याशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगराएवढे खडकच खडक... अशा सुंदर निसर्गरम्य गावात १५ एप्रिल, १४५२ या दिवशी पिअरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा व्हिंची याचा जन्म झाला.

लहानपणी लिओनार्दो डोंगरदऱ्यांतून मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग यांबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. याच वयात त्याला चित्रं काढणं खूप आवडायला लागलं, त्याचे वडील 'कशाला चित्रं काढतोस?' असं म्हणून त्याला कधीही रागावले नाहीत. लिओनार्दोला चित्रं काढायला इतकं आवडू लागलं, की तो तहानभूक विसरून जात असे. आपली चित्रं खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा. तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचं निरीक्षण करत बसायचा.

२) खालील कृती सोडव.

अ) का ते लिही. -

२- गुण


लिओनार्दो नानातऱ्हेचे प्रयोग करायचा.

\_\_\_\_\_

\_\_\_\_\_

आ) आकृती बंध पूर्ण कर.

१ - गुण




३) स्वमत - तुमच्या आवडत्या छंदाविषयी थोडक्यात लिही.

२ -गुण

प्र २. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती कर.

अ. आकृतिबंध पूर्ण कर.

२-गुण



<p>वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.</p> <p>कधि बाजारी तर कधि नदीच्या काठी, राईत कधि वा पडक्या वाड्यापाठी, हळु थबकत जावे कधि कानोसा घेत, कधि रमत गमत वा कधि भरारी थेट.</p> <p>लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलुनि बघे तो व्हावे पार पसार, परि जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशादिशांतुनि फिरता उधळुनि दयावा.</p>	<p>गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतांत पाचुच्या, निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात.</p>
---	---

आ) कवितेतील पुढील शब्दांना लावलेली विशेषणे शोधून लिही.

२- गुण

अ) -----तरंग आ) -----लकेर इ) ----- झुळुक ई) -----नदी

प्र ३. सूचनेनुसार कृती कर.

अ) पुढील ओळीतील वृत्त ओळखून लक्षणे लिही.

२- गुण

कठिण समय येता कोण कामास येतो.

आ) पुढील ओळीतील अलंकार ओळखा.

१ - गुण

बापू गायधनी बाणासारखा आगीत शिरला.

इ) खालील वर्तुळात शब्द व त्याचे समानार्थी शब्द दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावून लिही.

२ -गुण

व्यथा, प्राणी, आपत्ती, वेदना, संकट, पथ, जनावर, रस्ता

प्र ४. उपयोजित लेखन

१. पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन कर.

५ -गुण

२. शाळेसाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची आकर्षक जाहिरात तयार कर.

५-गुण